



February 24, 2023

To,
The BSE Limited
Department of Corporate Services,
P.J. Towers, Dalal Street,
Mumbai- 400 001

Scrip Code: 503101 Debt: 973681, 973682 National Stock Exchange of India Limited Listing Department, BKC, Bandra (E) Mumbai-400 051

Symbol: MARATHON

Sub: Compliance under Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, 2015, as amended

Dear Sirs,

Pursuant to Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, 2015, we herewith enclose Newspaper publication of Postal Ballot Notice which was published in "Business Standard" (English Newspaper) on February 24, 2023 and "Mumbai Lakshadeep" (Marathi Newspaper) on February 24, 2023.

Kindly take the same in your record.

Thanking you,

Yours truly,

For Marathon Nextgen Realty Limited,

K.S. Raghavan,

Company Secretary & Compliance Officer

MUMBAI

Place: Mumbai

Encl: A/a

ASREC (INDIA) LIMITED

Unit No. 201, 200A, 202 & 200B, Building No. 2, Solitaire Corporate Park, Andheri Ghatkopar Link Road, Chakala, Andheri (E), Mumbai-400 093, Maharashtra

POSSESSION NOTICE

[Rule 8(1)] (For immovable property)

ASREC (India) Limited acting in its capacity trustee of ASREC PS-04/2021-22 Trust vide

assignment agreement dated 27th October 2021 has acquired the secured debt with securities from the original lender viz, Nav Jeevan Co.Op Bank Ltd. Ulhasnagar Maharashtra, the Assignor Bank, with all rights title and interest together eith underlyir

The Authorised Officer of ASREC(India) Ltd. under the Securitisation and Reconstruction of

inancial Assets and Enforcement of Security interest Act,2002 and in exercise of power

conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rule

2002 issued demand notice dated: 09.09.2022 calling upon the Borrower 1. M/s Saibab

Decorators and/or through its legal heirs of Proprietor: Late Naresh Ladharam Ramai and its guarantors 2. Mrs. Geeta Naresh Ramnani & 3. Mr. Vicky Hareshlal Daryani 4. M Ram G Chanchlani 5. Mr. Murlidhar Sitaldas Motwani to repay the amount mentioned in the notice Rs.34,21,218=00 (Rupees: Thirty Four Lac Twenty One Thousand Two Hundred

Eighteen Only) & Rs.30,64,683/- (Rupees:Thirty lac Sixty Four Thousand Six Hundred

Eighty Three Only) as on 31.08.2022 plus further interest from 01-09-2022 within 60 day

The borrowers / guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to th

borrowers / guarantors and the public in general that the undersigned being the Authorise

Officer ASREC (India) Limited as secured creditor has taken Symbolic Possession of the

property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4

The borrowers/mortgagors/guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with property will be subject to the

charge of the ASREC (India) Limited of total aggregating Rs.64,85,901=00 ((Rupees: Sixty

Four Lac Eighty Five Thousand Nine Hundred One Only) as on 31.08.2022 plus further

The borrower's attention is invited to the provisions of sub- section (8) of section 13 of th

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

Mortgage of: All the piece and parcel of Flat No.802, On 8th floor, Kala Kunj Apt., situated a

(I N Biswas

ASREC (India) Limited

Chief Manager & Authorised Office

Bk. No.422, Room No.1/2 of 21 and 1/4 of 22 and Plot i.e E No.73, Sheet No.74, Goal Maidar

Ulhasnagar 421001. Thane Dist. Area: 1050 sg ft., Owner: Late Mr. Naresh L Ramnani

of the said Act read with rule 8 of the said rules on the 21st day of February, 2023.

SARFAESI Act, in respect of time available, to redeem the secured assets

security interest under section of 5 of the SARFAESL Act 2002

from the date of receipt of the said notice.

nterest & cost.

Date: 21.02.2023

(India) Limited

The rest of the contents of the notice will remain unchanged. Rashmi Wadekar & Co.

SOC. LTD., situated at Arunoday

PUBLIC NOTICE

We, V. M. Sawant and Others intend to

become tenant of entire 4th floor premises

at Peerbhoy Building No. 2situated at 2-10.

S. G. Road, 81/95. Pathakwadi. Mumhai -

400 002 from Trustees of United Jain

Any person, firm or party having any claim

or objection of whatsoever nature by way

of Sale, Mortgage, Licence, Encumbrance,

ien Lease Gift Inheritance Trust

Tenancy etc. are requested to inform in

writing of such claim or objection to me at

address given below within 14 days of

publication of this Public Notice, claims

attached with documentary proof or

Evidence only shall be considered, failing

which the transfer of the tenancy will be

completed and claims if any shall be

deemed to have been waived of

67/69, Bhandari Street, Masiid Bunder

The Art of War,

boardroom edition

Sd/

V. M. Sawant & Others

Mumbai - 400 003

Students Hostel

abandoned.

Dt. 24/02/2023

(DARSHANA M. DRAVID)

Advocate, High Court

Nagar, Mulund (East), Mumbai

PUBLIC NOTICE

I Ms Tanvi Sudhir Narvekar (old Name residing A 304 Soham Plaza Tamtalao Vasai West Palghar 401201 *have* changed my name to Mrs. Tanvi Sushrut Bhatkar residing A 304 Harshgiri

Name(s) of Holder (s)	Kind of	No. of	Distinctive
(and Jt. Holder (s),	Securities and	Securities	Number (s)
Company has/have been lost/ has / have applied to the Con Any person who has a claim with the Company at its, Regis' will proceed to issue duplicate	mislaid and thè hold npany to issue dupl in respect of the sa tered Office within 1	der(s) of the sa licate certificat aid securities 5 days from th	

TATA MOTORS LTD.

Regd. Office: Bombay House, 24 Homi Mody Street, Fort, Mumbai, Maharashtra, 400001

NOTICE is hereby given that the certificate(s) for the undern

Pervin Zend Zorast Zend	Rs. 2/-	2900	19023300 -19020403
Maniz Zend Pervin Zend	Equity Share Rs. 2/-	2320	19021246 -19023565
Place : Mumbai		1st- Maniz	e of Shareholder(s) Zend, 2nd- Pervin Zend rd- Zorast Zend
Date : 24.02.2023		1st- Maniz	Zend, 2nd- Pervin Zend

NOTICE

NOTICE is hereby given that the Share Certificate(s) for the under mentioned securities of HDFC BANK LIMITED, Face Value Rs.10/- having its Registered Office at HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lowel Parel (West), Mumbai, Maharashtra, 400013 have been lost/misplaced Due notice thereof has been given to the Company and the shareholder has applied to the Company for the issue of Duplicate Share Certificates

	•	•		
Shareholder	Folio No.	Shares	Cert. Nos.	Dist. Nos.
Harshida Hasmukhrai	HB 0077316	100	00147972	084497171 – 270
Joshi & Hasmukhrai		100	00147973	0084497271 – 370
Nanubhai Joshi				

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered office, within 15 days from this date or else the Company will proceed to issue Duplicate share certificates in lieu of the above original certificate(s). Place: Mumbai

यूनियन बँक 🕠 Union Bank

Regional office Mumbai Vash

Rupa Sapphire , 3rd Floor, Sion Panvel Highway, Plot No 12, Sector 18 Vashi Navi Mumbai - 400705

being shifted to Nerul west Branch (IFSC:UBIN0908908), functioning from Ground floor Shiv Shreyas CHSL, Shop No 2 to 8 Plot No. 86, Sector 50 E, Nerul West, Navi Mumbai 400706 on merger of branches.

UBIN0816477) are being shifted with utmost care and can be availed from the Nerul west Branch w.e.f 27th February 2023 onwards at below mentioned address. After shifting single IFSC Code for customers of the merged entity shall be **UBIN0908908**. We sincerely egret the inconvenience caused to customers.

Shiv Shreyas CHSL, Shop no 2 to 8 ,Plot No. 86, Sector 50 E, Nerul West, Navi Mumbai 400706

NEW IFSC: UBIN0908908

Regional Office Mumbai Vashi

PUBLIC NOTICE

SHIFTING OF SEAWOODS BRANCH ON MERGER: UNION BANK OF INDIA Seawoods Branch (IFSC: UBIN0816477) presently functioning from Shop No.37, 38, 39 Shreeii Heights, Sector 46 A. Palm Beach Road, Seawoods, Navi Mumbai – 400706 is

All the services including Lockers facility of hitherto Seawoods Branch (IFSC

ADDRESS OF RETAINED BRANCH NERUL WEST (MERGED ENTITY)

Contact Details: +91 9324908902, +91 8356816471 Place : Navi Mumbai.

Regional Head Date: 22.02.2023

SUMMONS UNDER SUB SECTION (4) OF SECTION 19 OF THE ACT READ WITH SUB RULE 2(A) OF RULE 5 OF THE DEBTS RECOVERY TRIBUNAL (PROCEDURE) RULES, 1993 BEFORE DEBTS RECOVERY TRIBUNAL, JABALPUR (MP) & (CG) At House No.797-II, Shantikunj, South Civil Lines, Jabalpur (M ORIGINAL APPLICATION NO.236 OF 2021

KARNATAKA BANK LIMITED ...APPLICAN I -VERSUS1. Sanjay Singh Khichi, S/o Uday Singh Khichi, aged about 32 years, R/o 213, Ward No.8, Grar Tonkklan Tonk Khurd Dewas Distirict Dewas M.P. 455116

CNX Corporation Limited (CNX), Through its Directors having its Registered Office

office No.12A, Haji Kasam Building, 3rd Floor 66, Tamarind Lane Fort Mumbai -400 001 B. Ruchi Infrastructure Limited, Through its Authorised person Shri Anil Gupta, Godown No.1 A Khasra 107 & 108 A B Road, Village Jasodgarh, District Dewas M.P. 455001DEFENDANTS Vhereas OA No. 236/2021 was listed before Hon'ble Presiding Officer on 19.08.2022. Whereas the Horble Tribunal Please to issue summons / notice on the said Application under section 19 (4) of the Act (OA) filed against you for recovery of debts of Rs. 46,67,265/- with expenses & future interes Application along with copies of documents etc.annexed) in accordance with sub section (4) csection 19 of theAct, you the defendants are directed as under: i) to Show cause within thirty days of the service of summons as to why relief prayed for should not be

i) to disclose particulars of properties of assets other than properties and assets specified by the

In to disclose particulars or properties or assets order than properties and assets specified by the pipilicant under serial number 3A of the original Application; iii) you are restrained from dealing with or disposing of secured assets or such others assets an properties disclosed under serial number 3 A of the original Application, hearing and disposal of the pipilication for attachment of properties; iv) you shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his vertices are of the control or properties.

usiness any of the assets over which security interest is created and / or other assets and properties pecified or disclosed under serial number 3Aof the original Application without the prior approval o

the Tribunal; (v) you shall be liable to account for the sale proceeds realized by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such proceeds in the account maintained with the bank or financial institutions holding security interest over such assets; you are also directed to file the written statement with a copy thereof furnished to the application and to appear before Registrar on 30.03.2023 at 10.30 AM failing which the application shall be heard and the process of the same statement of the same shall be secured.

decided in your absence. Give under my hand and the seal of the Tribunal on this 17th day of Jan 2023. Registrar By Order o

DEBTS RECOVERY TRIBUNAL, JABALPUR

IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE GREATER MUMBAI REGION, MUMBAI

DHARMADAYA AYUKTA BHAVAN, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai - 400 030

PUBLIC NOTICE INQUIRY

Change Report No. ACC/ V/ 150 of 2023 Under section 22 of Maharashtra Public Trusts Act, 1950 Filed by : Shri. Ramesh Kalyanji Chheda In the matter of : "Shree Kandivalee Achalgachha Jain Sangh" P.T.R. No. : E-11212 (Mumbai).

All concerned having interest : -

Whereas Shri. Ramesh Kalyanji Chheda the Reporting Trustee above named has filed the above Change Report under section 22 of the Maharashtra Public Trusts Act, 1950 for bringing the below described property on the record of above named trust and an inquiry is to be made by the Assistant Charity Commissioner V, Greater Mumbai Region, Mumbai Viz.

 Whether the below property is the property of the trust and could be registered in the name of the trust? DESCRIPTION OF THE PROPERTY:

Immovable Property:

Unit No. "D", "E" & "F" on the ground floor, in B & C wing of the building known as KAMLA APARTMENT, of Kamal CHSL Ltd., Mahatma Gandhi Road, Kandivali West, Mumbai - 400 067 admeasuring approximately built up area is 1500 sq. feet. constructed on that piece or parcel of land bearing C.T.S. Nos. 1157-B, 1157-B/8 to 18, bearing part of land bearing survey no. 153, Hissa No.1 and Survey No. 9, Hiss Nos. B & 5 of Village Kandivali, Taluka Borivali, Dist. - Mumbai.

Consideration of Rs. 4,75,000/-(Rupees Four Lakhs seventy five thousand only)

This is to call upon you to submit your objections if any, in the matter before the Assistant Charity Commissioner V, Greater Mumbai Region, Mumbai at the above address within 30 days from the date of publication of this notice.

Given under my hand and seal of the Charity Commissioner, Maharashtra State, Mumbai This 20th day of the Month of February, 2023.



Superintendent - J Public Trusts Registration office Greater Mumbai Region, Mumba

IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE GREATER MUMBAI REGION, MUMBAI DHARMADAYA AYUKTA BHAVAN, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai - 400 030

PUBLIC NOTICE INQUIRY

Change Report No. ACC/ V/ 151 of 2023 Under section 22 of Maharashtra Public Trusts Act, 1950 Filed by : Shri. Ramesh Kalyanji Chheda In the matter of : "Shree Kandivalee Achalgachha Jain Sangh" P.T.R. No. : E-11212 (Mumbai).

All concerned having interest : -

Whereas **Shri. Ramesh Kalyanji Chheda** the Reporting Trustee above named has filed the above Change Report under section 22 of the Maharashtra Public Trusts Act, 1950 for bringing the below described property on the record of above named trust and an inquiry is to be made by the Assistant Charity Commissioner V, Greater Mumbai Region, Mumbai Viz.

Whether the below property is the property of the trust and could be registered in the name of the trust?

DESCRIPTION OF THE PROPERTY: mmovable Property:

Unit No. "A", "B" & "C" on the ground floor, in A & B wing of the building known as KAMLA APARTMENT, of Kamal CHSL Ltd., Mahatma Gandhi Road, Kandivali West, Mumbai- 400 067 admeasuring approximately built up area is 1500 sq. feet. constructed on that piece or parcel of land bearing C.T.S. Nos. 1157-B, 1157-B/8 to 18, bearing part of land bearing survey no. 153, Hissa No. 1 and Survey No. 9, Hiss Nos. B & 5 of Village Kandivali, Taluka Borivali, Dist. - Mumbai.

Consideration of Rs. 4,75,000/ (Rupees Four Lakhs seventy five thousand only)

This is to call upon you to submit your objections if any, in the matter before the Assistant Charity Commissioner V, Greater Mumbai Region, Mumbai at the above address within 30 days from the date of publication of this notice

Given under my hand and seal of the Charity Commissioner, Maharashtra State, Mumbai

This 20th day of the Month of February, 2023.

Seal

Superintendent - J Public Trusts Registration office Greater Mumbai Region, Mumba

RECOVERY OFFICER

MAHARASHTRA CO-OPRATIVES SOCIETIES ACT1960.Act 156.Rule1961.Rule 107 C\O THE SHIVKRUPA SAHAKARI PATPEDHI LTD. Survadarshan Tower 1stFloor, Near Nitin Company Signal, Thane (W) 400601 Tel -022-25835415

FORM "Z"

(See sub-rule [(11)(d-1)] of rule 107)

POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the Recovery officer of the MR. GOVIND MANIKRAO POL under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 issue a demand notice date 21.12.2022 calling upon the judgment debtor.

M/s. Udaji International, Nitin Abasaheb Kadam, Smt. Vijayshri Nitin Kadam, Mr. Ranvir Nitin Kadam to repay the amount mentioned in the notice being Rs.1,96,73,543/- in words (Rs. One Crore Ninety Six Lakh Seventy Three Thousand Five Hundred Forty Three Only) with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay amount, the undersigned has issue a notice for attachment date 09.01.2023 And attached the property describe herein below.

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under rule 107[11 (d-1)] of the Maharashtra Cooperative Societies Rules, 1961 on this 17th Day of February. of the year 2023 The judgment debtor in particulars and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the RECOVERY OFFICER MR. GOVIND MANIKRAO POL for an amount Rs.1,96,73,543/- in words (Rs. One Crore Ninety Six Lakh Seventy Three Thousand Five Hundred Forty Three Only) and interest thereon.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

Flat No. 2801, 28th Floor, Odisi -2, Hiranandani Garden, Pawai I.I.T. Mumbai 400 076

Bounded By. On the North by:- On the South by:-

On the East by:- On the West by:-Sd/- MR.GOVIND MANIKRAO POL

Date: 17.02.2023 Place: Mumbai





Special Recovery Officer

(Rule 107 of Maharashtra Co-op Soc. Act 1960 Rule 1961)

MARATHON NEXTGEN REALTY LIMITED Registered Office: Futurex, N.M. Joshi Marg, Lower Parel (West)

Phone: 022 6724 8484 CIN: L65990MH1978PLC020080 Email: marathon@marathonrealtv.com Website: www.marathonnextgen.com

Mumbai 400013

NOTICE OF POSTAL BALLOT TO MEMBERS

Notice is hereby given that pursuant to Section 110 of the Companies

Act, 2013 alongwith the rules made thereunder and applicable provisions/ regulations of the Securities and Exchange Board of India, the Company has on February 21, 2023 completed the dispatch of Postal Ballot Notice along with the Explanatory Statement, for seeking approval of the members in respect of the business contained in the said Postal Ballot Notice dated February 14, 2023, by way of postal ballot/e-voting.

2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 29/2020 dated December 31 2020 General Circular No. 10/2021 dated June 23, 2021 and General Circular No. 20/2021 dated December 8, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs, the Company has sent the postal ballot notice on February 21, 2023 only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories and whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on 17[™] February, 2023 ("Cut-off date").

The Company has engaged the services of NSDL to provide remote e-voting facility to its Members. The remote e-voting period commences from 10.00 a.m. (IST) on Thursday, February 23, 2023 and ends at 5.00 p.m. (IST) on Saturday, March 24, 2023. The e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Voting rights of the Members shall be in proportion the shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Cut-off date. 'Communication of assent or dissent of the Members would take place only through the remote e-voting system. Only those Members whose names are recorded in the Register of Member of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date will be entitled to cast their votes. Once the vote on the resolution is cast by the Member, he shall not be allowed to change it subsequently. For details relating to e-voting, please refer to the postal ballot notice, In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and voting user manual for Shareholders available at the download section of Forany grievances conmected with facility for voting by electronic means, please contact Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL, \Email:

The Board of Directors of the Company have appointed Mr. Nitin R. Joshi Practicing Company Secretary (Membership Number: FCS - 3137 & C.P. No. 1884) as the Scrutinizer for conducting the Postal Ballot and e-voting

The result of the postal ballot will be announced at or before 5:00 p.m (IST). Saturday. March 25, 2023. The said results along with the Scrutinizer's Report would be intimated to BSE and NSE and will also be uploaded on the Company's website http://www.marathonnextgen.com/

notices.html and on the website of NSDL www.evoting.nsdl.com. By the order of the Board of Directors of

Marathon Nextgen Realty Limited

K S Raghavar

Place : Mumbai Date : February 23, 2023 Company Secretary & Compliance Officer

f bsindia 🔰 bsindia

SMS reachbs to 57575 or email us at order@bsmail.in

To book your copy,

Business Standard

Insight Out

Rawalpada	Dahisa	r East	Mumbai			
100068	as per	Gazze	te RNI:			
//AHBIL/	2009/3	1874	Page:6			
Registration No:M-22128929						
ot.02/11/20	22					

per Gazzete RNI: 09/31874 Page:6 :M-22128929	Maniz Pervi Zoras Maniz Pervi

[if any])	Face value		
laniz Zend ervin Zend orast Zend	Equity Share Rs. 2/-	2900	19023566 -1902646
aniz Zend ervin Zend	Equity Share Rs. 2/-	2320	19021246 -1902356
		1st- Maniz	e of Shareholder(s) Zend, 2nd- Pervin Zend

PUBLIC NOTICE **PUBLIC NOTICE** had published a Public Notice or NOTICE, is hereby given to the Genera 22/02/2023 in Mumbai Tarun Bharat Public at large and all concerned that, (1 Marathi) and Business Standard Mr. Vinayak Purushottam Manjrekar was (English) wherein the description of the Owner of the premises being Flat No.401, 4th Floor area admeasuring 1050 he property owned by late MR. A. B. CHÍPKAK ALIAS ANIRUDHA Sq.ft Carpet & (2) Mrs. Shobha Vinayak BHAGWAN CHIPKAR is mentioned as Manjrekar was the Owner of the premises being Flat No.402, 4th Floor area 'Flat No. C-1/38 on the First Floor of the building of the said society admeasuring 700 Sq.ft Carpet alongwith attached terrace admeasuring 300 sq.t situated at Arunoday Nagar, Mulund (East), Mumbai - 400 081 " it should Carrpet in the building known as Somnath Apartments being and situated at Shree be read as "Flat No. C-1/38 on the First Somnath Co-op.Hsg.Soc.Ltd, Plot No.94 Floor of the building of RASHTRA SARATHI SUKHADA CO-OP. HSG. Ram Mandir Road, Vile Parle

(East), Mumbai 400 057. Mr. Vinayak Purushottam Manjrekar died on the date of 22.03.2015 at Mumbai & Mrs. Shobha Vinayak Manjrekar died or the date of 14.02.2022 leaving behind 1 Mr. Pankaj Vinayak Manjrekar (Son) & 2 Ms. Kirti Vinayak Manjrekar (Nee Kirt Jitendra Dalvi) [Married Daughter] as thei only heirs as per the law by which they were

governed at the time of their death Any person/s who has/have any claims against or to the aforesaid Scheduled property or any of them, by way of mortgage, sale, transfer, assignment, license, lien, charge, trust, gift exchange, possession, easement, tenancy or otherwise howsoever should intimate the same in writing within 7 days from the date of publication of this notice to the undersigned at the address at 102/B wing A G Park, Prabhat Colony, Opposite Railways Quarters, Santacruz (East), Mumbai – 400 055, falling which any such claim into or upon the said premises or any part thereof shall be deemed to have been waived and my clients will be free to dea with the said Premises without any reference to such claim.

Place: Mumbai Advocate High Court

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given on behalf of Mrs. Shamshad Kayyum Ali Shaikh & Mr. Hfaijul Makbool Shaikh who are the owners of Flat No. 607, on the 6th floor, in the Building no. 6 known as "Aman Ekta Co-Operative Housing Society Limited" situated at Village Tungwa, Taluka Kurla, Mumbai 400072.

Smt. Saida Khatoon Kayyum Ali was the original owner of the said flat which was allotted by MMRDA Vide Allotment Letter dated 21/04/2006.

Smt. Saida Khatoon Kayyum Ali expired or 07/08/2018 leaving behind her legal heirs Mrs. Shamshad Kayyum Ali Shaikh (daughter) & Mr. Hfaijul Makbool Shaikh (son in law) Hence, vide this public notice, Mrs. Shamshad Kayyum Ali Shaikh & Mr. Hfaijul Makbool Shaikh invites any claims or

objections from any legal heir or other person having claim on the said flat and any objection on sale of the said shops. Therefore, any person in any manner whatsoever are requested to make the same known to the undersigned in writing at office number 325, 3rd floor, V mall Thakur complex, Kandivali East, Mumbai 400101, within 15 days of this notice, failing which the same will be deemed to have

been waived. Mrs. Shamshad Kavyum Ali Shaikh & Mr. Hfaijul Makbool Shaikh Suverna Arun Gov

Date: 24.02.2023 Place: Mumbai

sd/

Public Trusts Registration Office, Greater Mumbai Region Address: Public Trust Registratior Office, GBR, 1st Floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli Mumbai.

Public Notice Service Request Number : GBR/00577/18/23

nquiry/case No. : ACC/X/203/2023 Name of the Trust Sneh Asha Foundation Address of the Trust: 1601, CS No. 453, Lodha Supremus, Senapati Bapat Marg, Lower Parel-W, Mumbai.

Mumbai. Name of the Applicant: Siddhi Jaiswal

All Concerned having interest Whereas in the above application section 19 of the Maharashtr Public Trust Act 1950, an enquiry is to be made under section 19 of the said Act, on the following points by

he Asst. Charity Commissioner Greater Mumbai Region. 1. Whether a Trust in the respect of the above exists and whether such Trust is a public Trust?

 Whether any of the following properties are the properties of such Trust? Value of Movable Property Cash Rs. 1000/- Only (In Words Rs. One Thousand Only)

Immovable Property : Nil This is to call upon you to submit your objections or any evidences if any, at the above office address within 30 days from the date of publication of this notice in written. f not received anything withir given period, the inquiry would be completed & necessary orders will be passed. If no objections are received within the stipulated time then further inquiry would be completed and necessary orders will

be passed. This notice given under my hand and seal of the Office on this date 22/02/2023.

(Seal Sd/-Superintendent Public Trusts registration Office Greater Mumbai Region

PUBLIC NOTICE Mrs. Rajkumari Suryamani Tiwari, a member of the SANSKRUTI BLDG.NO.18-21 CoOperative Housing Society Limited, having address at 90 Feet Road, Thakur Complex, Kandivali
East, Mumbai - 400101, and holding Shop No.18, in the building of the society, died on
09/01/2023. Mr. Omprakash Suryamani Tiwari, Mr. Gyan Prakash Suryamani Tiwari ika.
Mr. Anil Prakash Suryamani Tiwari have made an
application for transfer of the shares of the deceased member to their joint names.

The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objectors to the

transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the byelaws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Date : 24.02.2023 Place : Mumbai for and on behalf of SANSKRUTI BLDG.NO.18-21 CHS Ltd,

Hon, Secretary

LARSEN AND TOUBRO L&T House, Ballard Estate P. O. Box: 278, Mumbai 400001

Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of the Company have been lost/misplaced and the holder(s)/purchaser(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s)

Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the company at its Registered Office within 15 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(S) to the aforesaid applicants without any further intimation

				-	
Name of the	Folio No.		Certificate Nos	Distinc	tive Nos.
Share Holder		Of Shares		From	To
Kushabhau Shripat	03684601	450	9317	431346	431420
Shingare			192020	140301490	140301564
			320597	574341133	574341282
			424885	616916900	616917049
Place: Mumbai				Name of the	Shareholders-
Date: 24/02/2023				Kushabhau Sh	ripat Shingare

PUBLIC NOTICE

Notice is given on behalf of my clients MR. NILESH PAVITRALAL MEHTA and MR. YOGESH PAVITRALAL MEHTA inform all person/s by publishing this public notice that my clients are being the Owners all person/s having any claims to or any interest of the said properties by way of sale, transfer, assignment, mortgage, lien, lease trust, gift, charge, easement, possession, TDR, Inheritance, maintenance or otherwise howsoever or hereby required to make the same, within 14 days from the date of publication hereof, at my address as under written, failing which the sale shall be completed without any reference to such claim if any and the same shall be deemed/considered to have been

THE SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFERRED TO:-

ALL those piece and parcel of land bearing S. No. 94, Hissa No. 3, [part] S.No. 24-A Hissa No.4 [part] No. 306, Plot No. 1, admeasuring about 951.4 square meter or thereabout lying, being and situated at Village – Gundavali Taluka Andheri, Dist-Bandra.

Mumbai Dated this 24th day of February , 2023. Indrabhushan S. Mishra Advocate, High Court C-22, Ground Floor, Tilak Nagar CHSL. Old Tahsildar Office. Bhabhai Naka, L.T. Road Borivali (W), Mumbai – 400092.

PUBLIC NOTICE DEEPAK DOSHI, MR. DHAVAL DEEPAK OOSHL& MR HARSH DEEPAK DOSHL are e legal owners of Flat No.3, on 1st Floor, i CSP Wing 1, in the Building known a OCIETY LTD., situated at "GEETANJAL NAGAR", Saibaba Nagar, Borivali (West Mumbai -400092, constructed on all thos pieces or parcels of land bearing C.T.S. Nos.2 to 6 and 6/1 to 46, of Village: Magathane, Taluka : Borivali, in Mumbai Suburba District. (hereinafter referred to as "THE SAII FLAT"), together with Share Certificate No.58, bearing distinctive numbers from D/1/1 to D/1/5 (both inclusive) (hereinafter referred to as "THE SAID SHARES"). MR. DEEPAK J. DOSHI, being original membe of, SUNDARAM CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., and holding said flat and said shares, died intestate on 18.10.1999 leaving behind him his three legal heirs viz. MRS. KANAN DEEPAK DOSHI, MR. DHAVAL DEEPAK DOSHI & MR. HARSH DEEPAI DOSHI and later on the said society has endorsed/transferred the Share Certificate No.58 in favour of MRS. KANAN DEEPAK DOSHI, MR. DHAVAL DEEPAK DOSHI & MR. HARSH DEEPAK DOSHI as o 03.03.2018. My clients viz. MR. BHARAT LAKHAMSHI GALA & MRS. USHMA MEHUL

GALA are negotiating for purchase of aforesaid Flat & Shares. Any person or persons having any claim objection, right, title, estate or interest in the said Flat/Shares or any part thereof by way o sale transfer, assignment, mortgag (equitable or otherwise), charge, covenant exchanging, lease, easements, claim tenancy, sub-tenancy, lien, license, gif devise, bequest, inheritance, trust naintenance, possession, sub-possession of encumbrances, FSI consumption of otherwise or any attachment requested t make the same known in writing along with the supporting documents and/or an evidence by Registered Post A.D. to me at the address given below within the period of 1 fifteen) days from the date of publication his notice with copies of such documents an other proofs in support of claims/objection for the transfer of the said Flat/Shares and regarding the title of the said Flat/Shares. If no claims/objection is received/raised within the period prescribed above, then my clients sha have liberty to purchase the rights in respec of said Flat/Shares, failing which the transfe will be completed without reference to an such claims and the same if any will be deemed to have been waived or abandoned

Sd Advocate R.S. Kedar 1/A, Arun Bazar, Opp. Natraj Market, S.V Road, Malad (West), Mumbai – 400064

DATED: 24/02/2023

KOCHUPURAKKAL ALEXANDER

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the Certificate

for 128 Equity Shares face value Rs.10/-

Dist. Nos. 5014929 - 5015056 Of

ABBOTT INDIA LTD. Standing in the name

of Kochupurakal Chandy Mathew have

been lost or mislaid and I the legal heir, the

undersigned have applied to the Company

to issue duplicate Certificate(s) for the said

shares. Any person who has a claim in respect

of the said shares should lodge such claim

with the Company at its Registered Office

ABBOTT INDIA LTD, 3-4 CORPORATE

PARK, SION - TROMBAY ROAD, MUMBAI - 400 071 .within one month from

this date else the company will proceed to

issue duplicate Certificate

Place : Mumbai

Date: 24/2/2023

NOTICE NOTICE is hereby given for the information of public that SHRI. LAKHMICHAND SHAUKATRAI KESWANI alias LAKHO SHOWKATRAL KESWANI was the bonafide member of the LOK EVEREST CO-OP. HSG. SOC. LTD., head at I S D Road (West), Mumbai - 400 080, and as such he was holding Ten fully paid up shares of Rs.50/- each bearing distinctive Nos. from 2751 to 2760 (both inclusive) covered under Share certificate No. 275 and a Residentia Flat No. bearing No. 806A and 806B on the Eighth Floor in the Building No. B-2 of the said Society. (Hereinafter for short referred to as

'the said Shares" and "the saic Flat"). SHRI. LAKHMICHAND SHAUKATRAI KESWANI alias LAKHO SHOWKATRAL KESWANI died intestate on 05/03/2018 leaving

behind him the following as his only legal heirs:-(i) SMT. MEENU L. KESWANI

(ii) MR. GOVIND LAKHMICHAND KESWANI: Son (iii) MRS. BINALI VIJAY SUHANDANI Married Daughter

(Maiden Name: Ms. Chetna

those referred herein above.

Lakhmichand Keswani) There exists no other legal heir of late SHRI. LAKHMICHAND SHAUKATRAI KESWANI alias LAKHO SHOWKATRAI KESWANI other than

All persons, Government Authorities Bank/s, Financial Institution/s etc having any claim against or to the said Flat of or any part thereof by way of mortgage, gift, sale, possession inheritance, lease, license, lien, exchange, maintenance, charge, trust, agreement, share, easement or otherwise howsoever or whatsoeve are required to make the same known in writing to the undersigned at her office at Shree Aryadurga Chaphekar Bandhu Marg, Mulunc (East), Mumbai - 400 081, within 14 days from the date hereof, failing which it will be presumed and/or deemed that there are no such claims and if any, the same have been waived or abandoned and my clients will be free to proceed with the transaction in respect of the said Flat without reference to any such claims.

(DARSHANA M. DRAVID) Advocate, High Court







In compliance with the General Circular No. 14/2020 dated April 8

evoting@nsdlco.in, toll free no.; 1800 1020990 /1800 224430

process in a fair and transparent manner.

दै. 'मुंबई लक्षदीप'

येथे सचना देण्यात येत आहे की. मे. जयश्रीनाथ पॅकेजिंग एलएलपी. त्यांचे अधिकथ भागीद श्री. पंकज जसवंतराय मेहता हे औद्योगिक युनिट क्र.९बी व ९सी एकत्रित, औद्योगिक गाळा क्र.९बी मध्ये, तळमजला, राजु इंडस्ट्रीयल इस्टेट प्रिमायसेस को–ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, दहिसर चेक नाक्याजवळ, पेणकर पाडा स्ट्रीट, मिरा रोड पुर्व, ठाणे-४०११०१ (यापुढे सदर औद्योगिक गाळा) (खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमुद) या जागेचे कायदेशीर गालक व ताबेदार असन सोसायटीदारा वितरीत रु.५०/- (पन्नास) प्रत्येकीचे अ.क.८६ ते ९० (दोन्ही समाविष्ट) धारक ०५ (पाच) पुर्णपणे भरणा केलेले शेअर्ससह (यापुढे सदर शेअर्स) सदर भौद्योगिक गाळाबाबत सर्व अधिकार, हक्क व हित धारक आहेत.

असे की, (१) मे. राजु कंस्ट्रक्शन ॲण्ड कंपनी (बिल्डर) व श्रीमती खातुबाई हाजी मोहम्म गंच्या दरम्यान झालेला दिनांक ७ एप्रिल, १९८२ रोजीचा औद्योगिक युनिट क्र.९बी, राजु इंडस्ट्रीयल इस्टेट, दहिसर चेक नाक्याजवळ, पेणकर पाडा स्ट्रीट, मिरा रोड, ठाणे-४०११०१ या नागेचे मुळ बिल्डर करारनामा आणि (२) मे. राजु कंस्ट्रक्शन ॲण्ड कंपनी (बिल्डर) व श्रीमती हमाबाई हाजी ए. लतिफ यांच्या दरम्यान झालेला दिनांक ६ एप्रिल, १९८२ रोजीचा औद्योगिक युनिट क्र.९सी, राजु इंडस्ट्रीयल इस्टेट, दहिसर चेक नाक्याजवळ, पेणकर पाडा स्ट्रीट, मिरा रोड, ठाणे–४०११०१ या जागेचे मुळ बिल्डर करारनामा, असे दोन्ही करारनामा श्री. पंकज जसवंतरार मेहता यांच्याकडून हरवले आहेत आणि दिनांक १७.०२.२०२३ रोजी मुंबई येथील कांदिवली पोलीस ठाणे येथे लापता नोंद क्र.१५५०५/२०२३ नुसार दस्तावेज हरविल्याची तक्रार नोंद केली आहे भाणि (३) मुळ प्राप्तकर्ते अर्थात श्रीमती खातुबाई हाजी मोहम्मद व श्रीमती रेहमाबाई हाजी ए नतिफ यांनी औद्योगिक युनिट क्र.९बी व ९सी या जागा औद्योगिक गाळा क्र.९बी मध्ये एकत्रित केले आणि श्री. अशोक कुमार यांची पत्नी श्रीमती सरोज हुमाद यांच्यासह दिनांक ८ डिसेंबर १९८६ रोजी विक्री करारनामा केला होता, तोही श्री. पंकज जसवंतराय मेहता यांच्याकडून हरवल भाहे आणि याबाबत त्यांनी दिनांक २७.०८.२०२१ रोजी मुंबई येथील कांदिवली पोलीस ठाणे येथे लापता नोंद क्र.२०२३/२०२१ नुसार दस्तावेज हरविल्याची तक्रार नोंद केली आहे.

भदलाबदल, हस्तांतर, वारसाहक, भाडेपट्टा, कायदेशीर हक, वहिवाट, मालकी हक, परवाना, बक्षीस मृत्युपत्र, न्यास, वारसाहक्क, ताबा, अधिभार किंवा अन्य इतर वैधानिक कायदे अंतर्गत जप्ती किंवा इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक व हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराज्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा सदर गलमत्ता सर्व अधिभारापासून मुक्त आहे असे समजले जाईल आणि अशा व्यक्तींचे दावे सोडून दिले आहेत आणि/किंवा स्थिगित केले आहेत असे समजण्यात येईल.

इंडस्ट्रीयल इस्टेट म्हणून ज्ञात इमारत, राजु इंडस्ट्रीयल इस्टेट प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटी, दहिसर चेक नाक्याजवळ, पेणकर पाडा स्ट्रीट मिरा रोड पुर्व, ठाणे-४०११०१, सर्व्हे क्र.१००, हिस्सा क्र.०५, सर्व्हे क्र.१०१, हिस्सा क्र.२(भाग), ४,५,६,१०,११ ते १६ आणि सर्व्हे क्र.१८९, हिस्सा क्र.१,२ व ३, जुना सर्व्हे

ॲड. अंकिता जैन वकील उच्च न्यायालय २७/१५६, एमएचबी कॉलनी, एस.एन. दुबे रोड,

Notice is hereby given to general pub

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशी

अशोक मोरेश्वर वेसावकर हे माझे अशील श्री

संदेश अशोक वेसावकर यांचे वडिल असन खोर्ल

क्र.सी-१, चारकोप(१) आश्रय कोहौसोलि

प्लॉट क्र.५२७, आरएससी-४९, सेक्टर-५ चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ य जागेचे मुळ प्राप्तकर्ते होते आणि सदर अशोव

मोरेश्वर वेसावकर यांचे ०४.१२.२००८ रोर्ज

निधन झाले आणि अशोक मोरेश्वर वेसावव

यांचे निधनानंतर सदर खोली श्रीमती सुशमा अशोव

वेसावकर यांच्या नावे म्हाडाद्वारे दिनांक

२२.०९.२००९ रोजीचे पत्रानुसार हस्तांतर करण्य

आली होती आणि सदर **श्रीमती सुशमा अशो**व

वेसावकर यांचेही ०९.१०.२०२२ रोजी निधन झाले, त्यांचे पश्चात माझे अशील श्री. संदेश

अशोक वेसावकर व अन्य श्री. सुचित अशोव

वेसावकर हे सदर खोलीचे कायदेशीर वारसदार

प्रतिनिधी असून सदर खोलीचा वारसा अधिक

आहे आणि दिनांक २१.०२.२०२३ रोजीचे

अ.क्र.बीआरएल७-२६७२-२०२३ अंतर्ग

नोंदणीकत दिनांक २१.०२.२०२३ रोजीचे मक्तत

करारनामानुसार श्री. सुचित अशोक वेसावक

यांनी सदर खोलीमधील त्यांचे सर्व अधिकार, हक्क

हित व अविभाजीत शेअर्स माझे अशिलाच्या ना

मक्त केले आहेत आणि त्यामळे माझे अशील सद

खोलीचे एकमेव मालक आणि सदर शेअर्सचे धारव

झाले आहेत आणि माझे अशिलांनी त्यांच्या ना

सदर खोली हस्तांतरणासाठी म्हाडा प्राधिकरणाक

जर कोणासही सदर खोली किंवा भागप्रमाणपत्राव

मयत श्री. अशोक मोरेश्वर वेसावकर व श्रीमत

सुशमा अशोक वेसावकर यांचे मार्फत कायदेशी

किंवा सामायिकपणे दावा असल्यास कपया खाली

स्वाक्षरीकर्ता वकील श्री एन आर पांडे

भांडारकर भवन, कोर्ट लेन, बोरिवली (प.)

मुंबई-४०००९२ येथे सदर सूचना प्रकाश

गरखेपासून **१५ (पंधरा)** दिवसात कळवावेत

अन्यथा असे सर्व दावा त्याग केले आहे अ

समजले जाईल आणि त्यांच्या नावे सदर खोर्ल

हस्तांतरणाची प्रक्रिया माझे अशील सरू करतील

सही/- वकील श्री. एन.आर. पांडे

मोबा :१८६१०४१४८६

दिनांकः २४.०२.२०२३

अर्ज केला आहे.

ठिकाणः मुंबई

hat 1) MR SHRINIVAS KRISHNAN IYEE & 2) MR. MURLI RAMAN KRISHNAN are seized & possessed of and/or sufficient entitled of a premises viz. Flat No.203 Building No.52, Second floor, Anupama Co-operative Housing Society Ltd., B-52 53, situated at Sector II, next to Sain Mary's High School, Shivaji Road, Ananc Nagar, Dahisar (East), Mumbai – 400 admeasuring about 428.76 sq. fee (Built up) area at Plot of Land bearing CTS No. 1298 of Village Dahisar – Pin 400068 Taluka Borivali of Mumbai Suburbar District, together with five fully paid up shares bearing distinctive serial numbers from Sr. No. 51-55 (both inclusive) of the face value of Rs. 50/- each (Rupees Fift each, (hereinafter referred to as "the said Flat") That the said 1) Mr. Shrinivas Krishnan Iyer & 2) Mr. Murli Ramar Krishnan have lost/misplaced the origina Builder agreement between M/s. Spac Builders Pvt. Ltd., AND Shri Yeshwanth M Shriyan in respect of the said Flat and th

nterest against or to the said Flat or on the shares in respect thereof or any par thereof either by way of mortgage, sale gift, inheritance, agreement, lease, lien charge, trust, maintenance, ease possession or by virtue of any estamentary non-testamentar cument/s or by virtue of succession adoption, any suit, litigation, dispute decree, order, injunction, restriction ovenants, statutory order, notice/ award notification or otherwise howsoever, ar nereby called upon and required to make the same known in writing with due evidence and detailed particulars thereo at our office situated at 101, Shre
Vallabh Residency, Daulat Nagar, Roa No.3. Borivali (E). Mumbai 400 066 within 15 days from the date of publication of this Notice by Registered Post A.D. failing which, such claim, if any, shall be deemed to have been waived off, will become null and void and/or abandoned.

All person having any claim, right, title ar

ADVOCATE SATISH SHARMA Date: 24/02/202

PUBLIC NOTICE

same is non-traceable.

(BOMBAY, HIGH COURT)

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे

की, माझे अशिलांना **२बीएचके फ्लॅट क्र.ए-००५**

नेत्रफळ ६६.९१ चौ.मी., तळमजला, ए विंग, र्श्र

सिद्धीविनायक ए को हौ सोलि., चारकोप

कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ ही जाग

मे. माला इन्व्हेस्टमेंटस्, एचयुएफकर्ताश्री

मोतीलाल सालेचा यांच्या मार्फत खरेटी करण्याची

इच्छा आहे. मूळ प्राप्तकर्ते **१) श्री. परे**श

कांतीलाल जोशी व २) श्रीमती रुपल परेश जोशी

यांना दिनांक २८.११.२००५ रोजी देण्यात आले होते आणि तद्नंतर **१) श्री. परेश कांतीलाल जोशी** व

श्रीमती रुपल परेश जोशी यांनी सदर फ्लॅंट

<mark>श्री. अमिश अनंतराय मोदी</mark> यांच्याकडे दस्तावेज

गोंद् क्र.७३७५/२००९ धारक दस्तावेजानुसार विक्री

केले होते आणि तदनंतर श्री. अमिश अनंतराय

मोदी यांनी सदर फ्लॅंट १) श्रीमती योगिनी राजेंद्र

दवे व २) श्री. राजेंद्र जी. दवे आणि ३) उपेंद्र जी

त्रवे यांच्याकडे दिनांक १५.१०.२००९ रोजीचे

दस्तावेज नोंद क्र.बीडीआर६-९२३९-२००९ अंतर्गत

विक्री केले होते आणि तद्नंतर **श्री. करण राजेंट्र** दवे व काजोल राजेंद दवे यांनी श्री. राजेंद जी. दवे

गांचे निधनानंतर त्यांचे अधिकार **श्रीमती योगिर्न**

राजेंद दवे यांच्या नावे दस्तावेज नोंद क्र.बीआरएल७

८५१५/२०२२ अंतर्गत मुक्त केले होते आणि

तद्नंतर श्रीमती योगिनी राजेंद्र दवे व श्री. उपेंद्र जी

दवे यांनी सदर फ्लॅट मे. माला इन्व्हेस्टमेंट

एचयुएफकर्ता <mark>श्री. मोतीलाल सालेचा</mark> यांच्याकडे

दिनांक ०१.०८.२०२२ रोजीचे दस्तावेज नोंद

क्र.१०८१३/२०२२ अंतर्गत विक्री केले होते

व्हापासून मे. माला इन्व्हेस्टमेंट, एचयुएफकर्ता श्री

मोतीलाल सालेचा यांच्याकडे सदर फ्लॅटचे

कायदेशीर लाभार्थी हक्क व मालक म्हणून

भधिकार आहेत. सदर फ्लॅट मालमत्तेचे तपशीत खालील अनुसुचीत नमुद केले आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट जागा किंवा भागाव

विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक्क, अदलाबदल

तारण, अधिभार, मालकी हक्क, न्यास, ताबा

कायदेशीर हक्क, लिव्ह ॲण्ड लायसन्स किंव

अन्य इतर प्रकारे कोणताही दावा किंवा हित

असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात सर्व आवश्यक

सत्य दस्तावेज व कागदपत्रांसह खालील

स्वाक्षरीकर्त्यांना त्यांचे कार्यालय दीपक एन. राणे

वकील, २१६, दीप लक्ष्मी को-ऑप.हौसोलि., २र

मजला, बीआयटी चाळ क्र.२५ समोर, एम.जी.

रोड, आग्रीपाडा, मुंबई-४०००११ येथे सदर

सूचना प्रकाशन तारखेपासून १० (दहा) दिवसात

कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, दाव

केले आहेत आणि त्याग/स्थगित केले आहेत

आणि ते माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार

नाही. सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव

योग्य अधिकारांच्या आधारावर माझे अशील पुढील

वर संदर्भीत अनुसुची

(मालमत्तेचे वर्णन)

≀बीएचके फ्लॅट क्र.ए-्००५, क्षेत्रफळ ६६.९१

चौ.मी.. तळमजला. ए विंग. श्री सिद्धीविनायक[ा]

कोहौसोलि., चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-

000६७ तसेच श्री सिद्धीविनायक ए कोहौसोलि

द्वारे दि.११.११.२००६ रोजी वितरीत अनुक्रमांक २१

आज दिनांकीत २४ फेब्रुवारी, २०२३

सही/-

श्री. दीपक एन. राणे

वकील व कायदेशीर सल्लागार

र्भ २५ धारक भागप्रमाणपत्र क्र.५.

प्रक्रिया करतील.

GOOD VALUE IRRIGATION LIMITED

IN TERMS OF REGULATION 18(12) OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (SUBSTANTIA ACQUISITION OF SHARES AND TAKEOVERS) REGULATIONS, 2011, AND SUBSEQUENT AMENDMENTS THEREOF. This Post Offer Advertisement is being issued by Kunvarji Finstock Private Limited (Manager to the Offer) on behalf of Rah Anandrao Bhargav ("Acquirer") in connection with the Open Offer made by the Acquirer to acquire 46,28,390 Equity Share handrao Bhargav ("Acquirer") in connection with the Open Offer made by the Acquirer to acquire 46,28,390 Equity Share handrao a Face Value of Rs. 10.00/- each ("Equity Shares") of the Target Company ("Offer"), in compliance with Regulation 18 (12): Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, and subsequer amendments thereof. The Detailed Public Statement ("DPS") with respect to the aforementioned Open Offer was made or November 25, 2023, in Financial Express (English), Mumbai Lakshadeep (Marathi) and Jansatta (Hindi).

Good Value Irrigation Limited

Kunyarii Finstock Private Limited

4.	Name of the Registrar to the Offer	Purva Sharegistry (India) Private Limited			
5.	Offer details				
	a.) Date of opening of the Offer	Wednesday (25/01/2023)			
	b.) Date of closing of the Offer	Wednesday (08/02/2023)			
6.	Date of completion of payment of consideration and communication of Rejection/Acceptance	Wednesday (22/02/2023)			
Deta	ils of the Acquisition				
Sr.	Particulars	Proposed in the	Letter of Offer	Actu	ıals
1.	Offer Price (in Rs.)	Rs. 0.10/- (Rupe	es Ten Paisa Only)	Rs. 0.10/- (Rupee	s Ten Paisa Only
2.	The aggregate number of Shares tendered	46,28,390 E	quity Shares	1,300 Equ	ity Shares
3.	The aggregate number of Shares accepted	46,28,390 E	quity Shares	1,300 Equ	ity Shares
4.	Size of the offer (the number of Equity Shares multiplied by the Offer Price per Equity Share)	Lakhs Sixty Two	Rs. 4,62,839/- (Rupees Four Rs. 130,		es One Hundred ty Only)
5.	Shareholding of the Acquirer before Public Announcement				
	Number	0		0	
	% of Equity Share Capital	0.00%		0.00%	
6.	Shares agreed to be acquired by way of a Share Purchase Agreement ('SPA')				
	Number	97,14,300		97,14	1,300
	% of Equity Share Capital	54.57%		54.57%	
7.	Shares acquired by way of Open Offer				
	Number	46,28,390		1,300	
	% of Equity Share Capital	26.00%		0.01%	
8.	Shares acquired after Detailed Public Statement ('DPS')				
	Number	Nil		Nil	
	% of Equity Share Capital	Nil		Nil	
	Price of the Shares Acquired	Not Applicable		Not Applicable	
9.	Detail	Pre Offer		Post C	ffer
		No. of Shares	% of Equity Share Capital	No. of Shares	% of Equity Share Capital
a)	Pre & Post offer Shareholding of the Acquirer	0	0	97,15,600	54.58
b)	Post-offer shares held by existing Promoter /Promoter group	97,14,300	54.57	0	0
10.	Detail	Pre (Offer	Post Offer	
		No. of Shares	% of Equity	No. of Shares	% of Equity

ne Acquirer accepts full responsibilit nder SEBI (SAST) Regulations, 2011. A copy of this Post Offer Advertisement will be available on the websites of SEBI and BSE Limited

Capitalized terms used in this advertisement, but not defined herein, shall have the same meanings assigned to such terms in th Letter of Offer dispatched on January 18, 2023 & January 20, 2023. ISSUED BY THE MANAGER TO THE OFFER ON BEHALF OF THE ACQUIRER



Place: Mumbai

Name of the Target Company

Name of the Manager to the Offer:

KUNVARJI FINSTOCK PRIVATE LIMITED Block B, First Floor, Siddhi Vinayak Towers, Off S. G. Highway Road, Mouje Makarba Ahmedabad, Gujarat - 380051 SEBI Reg. No. : MB/INM000012564 Email Id: niraj.thakkar@kunvarji.con

रोज वाचा

जाहीर सूचना

जर कोणा व्यक्तीस सदर औद्योगिक किंवा युनिट भागावर विक्री, तारण (तत्सम किंवा इतर प्रकारे)

औद्योगिक युनिट गाळा क्र.९बी, तळमजला, क्षेत्रफळ १८०० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, राजु क्र.१०१/२, मिरा गाव, तालुका व जिल्हा ठाणे, मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मर्यादेत.

ठिकाण: मुंबई दिनांक: २४.०२.२०२३ दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८.

asrec

ॲझरेक (इंडिया) लिमिटेड

युनिट क्र.२०१, २००ए, २०२ व २००बी, इमारत क्र.२, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क. (India) Limited अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३, महाराष्ट्र.

ताबा सूचना

(नियम ८(१)) (स्थावर मालमत्तेकरिता)

करारनामा दिनांक २७ ऑक्टोबर, २०२१ नुसार मुळ सावको अर्थात **नव जीवन को–ऑप. बँक लि** उल्हासनगर, महाराष्ट्र यांचे करारनामाधारक म्हणून <mark>ॲझरेक पीएस-०४/२०२१-२२ चे विश्वस्त्</mark> म्हणून त्यांच्या क्षमतेत कार्यरत **ॲझरेक (इंडिया) लिमिटेड** यांनी सरफायसी कायदा २००२ च्य कलम ५ अन्वये खाली नमुद प्रतिभृती हितासह एकत्रित सर्व अधिकार, हक्क व हित प्राप्त केले आहेत **ॲझरेक (इंडिया) लिमिटे**डचे प्राधिकृत अधिकारी यांनी सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑप फेनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ आणि सिक्युरिटी इंटरेस् एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्ग ऱ्यांनी **दिनांक ०९.०९.२०२२** रोजी वितरीत केलेल्या मागणी सचनेनसार **कर्जदार: १. मे. साईबाब** डेकोरेटर्स आणि/किंवा त्यांचे मालक: स्वर्गीय नरेश लेधाराम रामानी यांचे कायदेशी गरसदारांमार्फत आणि जामिनदार २. श्रीमती गीता नरेश रामनानी व ३. श्री. विकी हरेशला <mark>रयानी, ४. श्री. राम जी. चंचलानी, ५. श्री. मुरलीधर सितलदास मोटवानी</mark> यांना सदर सूचन प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत **३१.०८.२०२२** रोजी देय रक्कम **रु.३४,२१,२१८/ (रुपये** चौतीस लाख एकवीस हजार दोनशे अठरा फक्त) आणि रू.३०,६४,६८३/- (रूपये तीस **लाख चौसष्ट हजार सहाशे त्र्याऐंशी फक्त)** तसेच ०१.०९.२०२२ रोजी त्यावरील पुढील व्याज खर्च, अधिभार इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार/जामिनदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/जामिनदार प्तर्वसामान्य जनतेस येथे सूचित[े] करण्यात येत आहे की, प्रतिभूत धनको म्हणून **ॲझरेक (इंडिया लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४ सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमर केलेल्या मालमत्तेचा **सांकेतिक ताबा २१ फेब्रुवारी, २०२३** रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सद गलमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी <mark>ॲझरेक (इंडिया) लिमिटेड</mark> यांच्याकडे ३१.०८.२०२२ रोजी देय रक्कम रू.६४,८५,९०१.०० **(रूपये चौसष्ट लाख पंच्याऐंशी हजार नऊशे एक फक्त**) अधिक संपुर्ण रक्कम जमा होईपर्यंत उपरोत्त कमेवरील करारदराने) त्यावरील व्याज, खर्च जमा करावे.

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भा कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतृद आहे

स्थावर मालमत्तेचे वर्णन

मालक: स्वर्गीय श्री. नरेश एल. रामनानी यांच्या नावे असलेले फ्लॅट क्र.८०२. ८वा मजला कला कंज अपार्ट.. बीके.क्र.४२२. खोली क्र.२१ चे १/२ व २२ चे १/४ आणि क.७३, शीट क्र.७४, गोल मैदान, उल्हासनगर-४२१००१, ठाणे जिल्हा, क्षेत्रफळ १०५० चौ.फु . येथील तारण मालमत्तेचे सर्व भाग व खंड.

(आय एन बिस्वास) मुख्य व्यवस्थापक व प्राधिकृत अधिकार **ठिकाण :** उल्हासनगर ॲझरेक (इंडिया) लिमिटेड

POST-OFFER ADVERTISEMENT FOR THE ATTENTION OF THE EQUITY SHAREHOLDERS OF

5.	Offer details					
	a.) Date of opening of the Offer	Wednesday (25/01/2023)				
	b.) Date of closing of the Offer	Wednesday (08/02/2023)				
6.	Date of completion of payment of consideration and communication of Rejection/Acceptance	Wednesday (22/0	02/2023)			
Deta	ils of the Acquisition					
Sr.	Particulars	Proposed in the	Letter of Offer	Actu	Actuals	
1.	Offer Price (in Rs.)	Rs. 0.10/- (Rupe	es Ten Paisa Only)	Rs. 0.10/- (Rupee	s Ten Paisa Only)	
2.	The aggregate number of Shares tendered	46,28,390 Ed	quity Shares	1,300 Equ	ity Shares	
3.	The aggregate number of Shares accepted	46,28,390 Ed	quity Shares	1,300 Equ	ity Shares	
4.	Size of the offer (the number of Equity Shares multiplied by the Offer Price per Equity Share)	Rs. 4,62,839/- Lakhs Sixty Two Hundred and Th	Thousand Eight	Rs. 130/- (Rupee and Thir		
5.	Shareholding of the Acquirer before Public Announcement					
	Number	С)	0		
	% of Equity Share Capital	0.0	0%	0.00%		
6.	Shares agreed to be acquired by way of a Share Purchase Agreement ('SPA')					
	Number	97,14,300		97,14,300		
	% of Equity Share Capital	54.57%		54.57%		
7.	Shares acquired by way of Open Offer					
	Number	46,28	3,390	1,30	0	
	% of Equity Share Capital	26.00%		0.01%		
8.	Shares acquired after Detailed Public Statement ('DPS')					
	Number	Nil		Nil		
	% of Equity Share Capital	Nil		Nil		
	Price of the Shares Acquired	Not Applicable		Not Applicable		
9.	Detail	Pre C	Offer	Post O	ffer	
		No. of Shares	% of Equity Share Capital	No. of Shares	% of Equity Share Capital	
a)	Pre & Post offer Shareholding of the Acquirer	0	0	97,15,600	54.58	
b)	Post-offer shares held by existing Promoter /Promoter group	97,14,300	54.57	0	0	
10.	Detail	Pre 0	Offer	Post	Offer	
		No. of Shares	% of Equity Share Capital	No. of Shares	% of Equity Share Capital	
	Pre & Post offer Shareholding of the Public	80,87,200	45.43	80,85,900	45.42	
The A	Acquirer accepts full responsibility for the information	ation contained in t	his Post Offer Adve	rtisement and also	for the obligations	

Website: www.kunvarji.com Contact Person: Mr. Niraj Thakkar/ Mr. Ronak Dhruve Tel. No. : 079- 66669000

माझे अशील श्री. निलेश शांताराम निकम रा. डी / २ रूम नं. ८, "चैतन्य" को. हौ.सो.लि, गणेश नगर, मानपाडा सागाव (ना. वि) ठाणे यांनी दिनांक: १३/०१/२०२३ रोजी "मुंबई लक्षदीप" या वृत्तपत्रा मध्ये मौजे : नांदिवली येथील सर्वे नं. ४० हिस्सा नं. ४ (प) वरील सदनिका नं. ००२, तळ मजला "माऊली आश्रय" सी. एच. एस क्षेत्रफळ ३०० चौ. फुट या सदनिके बाबतचा मूळ दस्त श्री. निखील दत्तराय म्हात्रे यांचे कडून गहाळ झाल्याबाबत नोटीस प्रसिद्ध केली होती. सदर कागदपत्र गहाळ झाल्याची तक्रार श्री. निखील दत्तात्रय म्हात्रे (पहिले मालक) यांनी मानपाडा पोलीस स्टेशन येथे दिनांक ०४/०१/२०२३ रोजी नोंदवलेली असून तिचा तक्रारी क्रमांक. ३६/२०२३ असा आहे . सदर मूळ दस्तचा नोंदणीकृत दस्त क्रमांक व दिनांक टंकलेखन चुकीमुळे "दस्त क्र. १३० / १२ दिनांक : ०६/०१/२०१२" ऐवजी चुकीने दस्त क्र. १३०/१९ दिनांक :-३१/१२/२०१९ असा छापण्यात आला आहे . तरी सदर मूळ दस्त क्रमांक १३०/२०१२ दिनांक : ०६/०१/२०१२ असे वाचण्यात यावे . म्हणून सदरचे शुद्धीपत्र

शुद्धीपत्र

ऑफिस पत्ता : लक्ष्मण निवास बिल्डिंग , रूम नं.-7,1 फ्लॉवर, जोशी बाग, पुष्पराज हॉटेल जवळ, कल्याण (प), जिल्हा : ठाणे पिन नं. ४२१३०१ .

सही/-ॲड. सुजाता म्हात्रे मो. ९८२०९३६४७४

आर्ट हौसिंग फायनान्स (इंडिया) लिमिटेड (पुर्वीची आर्ट ॲफोर्डेबल हौसिंग फायनान्स (इंडिया) लिमिटेड (पुर्वीची आर्ट ॲफोर्डेबल हॉसिंग फायनान्स (इंडिया) लिमिटेड) पेंद. कार्या.: १०७, १ला मजला, बेस्ट स्काय टॉवर, नेताजी सुभाष प्लेस, पितमपुरा, नयी दिल्ली–११००३४ गाखा कार्यालय: ४९, उद्योग विहार फेज ४, गुरूग्राम, हरियाणा–१२२०१५.

परिशिष्ट-४ (नियम-८(१))

(स्थावर मालमत्तेकरिता ज्याअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **आर्ट हौसिंग फायनान्स (इंडिया) लिमिटेड (सीआयएन** युद्५९९९डीएल२०१३पीएलसी२५५५३२) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत **कर्ज खाते क्रमांव** <mark>एलएनकेएलएन०२७१७–१८०००१८४२ करिता त्यांनी १२.१२.२०२२ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसा</mark> कर्जदार <mark>सलोनी कोलगे ऊर्फ सलोनी सचिन कोलगे व सचिन कोलगे ऊर्फ सचिन यशवंत कोलगे</mark> यांना सदर सूचन गप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत दिनांक ०८.१२.२०२२ रोजी देय रक्कम रु.१५,८१,२९८/**– (रुपये पंधरा** लाख एक्याऐंशी हजार दोनशे अठ्ठ्याण्णव फक्त) जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **सांकेतिक** ताबा १८.०२.२०२३ रोजी घेतलेला आहे.

वेशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये भाणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **आर्ट हौसिंग फायनान्स (इंडिया) लिमिटेड** यांच्याकडे दिनांक ०८.१२.२०२२ रोजी देय रक्कम रु.१५,८१,२९८/- (रुपये पंधरा लाख एक्याऐंशी हजार दोनशे अठ्ठ्याण्णव फक्त) अधिक त्यावरील व्याज जमा करावी

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कल १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

ालमत्ता फ्लॅट क्र.१०२, १ला मजला, सी विंग, प्राशन इमारत क्र.डी-३ म्हणून ज्ञात इमारत, सर्व्हे क्र.९९, हिस्स क्र.०२, मौजा पुरणा, काल्हेर भिवंडी, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र आणि चतुसिमा बालीलप्रमाणे. पुर्वेस: अधिकार दस्तावेजानुसार; पश्चिमेस: अधिकार दस्तावेजा अधिकार दस्तावेजानुसार अधिकार दस्तावेजानुसार -उत्तरेस: दक्षिणेस: अधिकार दस्तावेजानुसार.

प्राधिकत अधिकार्र ठिकाण : ठाणे आर्ट हौसिंग फायनान्स (इंडिया) लिमिटेड दिनांक : १८.०२.२०२३

अरिहंत अकॅडमी लिमिटेड

सीआयएन : यु८०९०३एमएच२००७पीएलसी१७५५०० **नोंदणीकृत कार्यालय:** तळमजला, त्रिवेणी सदन, अंबे माता मंदिर समोर, कार्टर रोड क्र.३, बोरिवली (पूर्व) मुंबई - ४०००६६. **दरध्वनी:** +९१ ९८१९८ ८८९९९; ईमेल आयडी: anilkapasi@gmail.com; वेबसाइट: www.arihantacademy.com

टपाल मतदान सूचना

याद्वारे सूचना देण्यात आली आहे की अरिहंत अकॅडमी लिमिटेड ('कंपनी') आपल्या सदस्यांची टप मतदानाद्वारे रिमोट ई-व्होटिंगद्वारे मंजूरी मागत आहे या ठरावासाठी विशेष व्यवसाय आहे: **मे. भिखुभाई** एच. शहा आणि कंपनी चार्टर्ड अकाउंटंट्स च्या राजीनाम्यामुळे आकस्मिक रिक्त जागा भरण्यासाठी, मेसर्स जी. पी. कपाडिया आणि कंपनी, चार्टर्ड अकाउंटंटची वैधानिक लेखा **परीक्षक म्हणून नियुक्ती**, टपाल मतदान सूचना ('सूचना') कंपनीच्या www.arihantacademy.com वर, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्य वेबसाइट www.evoting.nsdl.com वर. स्टॉक एक्स्चेंज जेथे कंपनीच्या सिक्यरिटीज सचीबद्ध आहेत म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com वर उपलब्ध आहे, दिनांक ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून २०२०, ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२०, ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२०, ३३/२०२ दिनांक ८ एप्रिल २०२०, १७/२०२० रोजीच्या सर्वसाधारण परिपत्रक क्रमांकाच्या पालनात २०२०, १० २०२१ दिनांक २३ जून, २०२१, परिपत्रक क्रमांक २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर २०२१ आणि सामा परिपत्रक क्रमांक ३/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ आणि २८ डिसेंबर, २०२२ (एकत्रितपणे 'सीए'⁻ परिपत्रक), डिपॉझिटरीज/ बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, कंपनीचे निबंधक आणि हस्तांतर प्रतिनिध ''आरटीए') यांच्याकडन प्राप्त झालेल्या सदस्यांच्या नोंदणीमध्ये / लाभार्थी मालकांच्या यादीमध्ये ज्यांची . नावे दिसतात, त्यांना कंपनीने इलेक्ट्रॉनिक स्वरूपात दि. २१ फेब्रुवारी २०२३ ('कट-ऑफ तारीख') रोजी सूचना पाठवली आहे आणि ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/आरटीए/डिपॉझिटरीज/डिपॉझिटरी सहभागींकडे . गेंदणीकृत आहेत (इलेक्ट्रॉनिक शेअरहोल्डिंगच्या बाबतीत) किंवा जे प्रक्रियेनुसार त्यांच्या ई-मेल पत्त्याची नोंदणी करतील सभासदांना पाठवलेल्या सूचनेमध्ये नमूद केले आहे.

मदम्यांच्या संप्रती किंवा असहप्रतीचा संवाद केवल रिपोर ई-व्होरिंग प्रणालीदारे होईल. सदस्यांचे प्रतदाना अधिकार नोंद तारखेला कंपनीच्या भरणा केलेल्या इकिटी भाग भांडवलाच्या त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाण

कंपनीने आपल्या सदस्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एनएसडीएलची सेव प्रदान केली आहे. रिमोट ई-व्होटिंग २४ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू होईल (स.९.०० वा. भाप्रवे) आणि २५ मार्च २०२३ गेजी (मार्य ५ ००वा भापवे) समाप्र होईल या कालावधीत, नोंद्र तारखेनसार वास्त्रविव किंवा इलेक्टॉनिक स्वरूपात भागधारणा केलेले कंपनीचे सदस्य इलेक्टॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात रिमोट ई-व्होटिंग पध्दत एनएसडीएल द्वारे त्यानंतर मतदानासाठी अक्षम केले जाईल.

सर्व गुंतवणूकदार ई-मतदान प्रक्रियेसाठी एनएसडीएलच्या सूचना किटचे अनुसरण करू शकतात आणि त्यासाठी काही प्रश्न असल्यास evoting@nsdl.co.in वर ईमेल पाठविला जाऊ शकतो. पुढे मेसर्स दिलीप स्वमकर अँड असोसिएटस. कंपनी सचिव यांनी टपाल मतदान आणि ई-वोटिंग प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकरिता तपासनीस म्हणून नियुक्ती केली आहे.

टपाल मतदानाची तपासणी पर्ण झाल्यानंतर तपासनीस आपला अहवाल सभेच्या अध्यक्षांना सादर करेल (ई-वोटिंगसह). टपाल मतदान /ई-व्होटिंगचे निकाल एनएसईच्या वेबसाइटवर अपलोड केले जातील, ई . मतदान बंद झाल्याच्या दोन कामकाजाच्या दिवसांनंतर, म्हणजे २८ मार्च २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी आणि कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात प्रदर्शित केले जातील.

मंडळाच्या आदेशान्वये अरिहंत अकॅडमी लिमिटेडकरित सही/

दिनांक: २३.०२.२०२३ ठिकाण: मुंबई

उमेश आनंद पांग अध्यक्ष व पूर्णवेळ संचालव डीआयएन: ०३५२४१७१

मराथॉन नेक्स्टजेन रियाल्टी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः फ्युच्युरेक्स, एन.एम.जोशी मार्ग, लोअर परळ (पश्चिम), मुंबई-४०००१३. **ंद्र.:**०२२-६७२४८४८४, **सीआयएन**:एल६५९९०एमएच१९७८पीएलसी०२००८०

ई-मेल:marathon@marathonrealty.com, वेबसाईट:www.marathonnextgen.com सदस्यांना टपाल मतदानाची सूचना याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ११० नुसार त्याखार्ल

बनवलेले नियम आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या लागू तरतुदी नियमानुसार पोस्टल बॅलेट/ई-मतदानाच्या मार्गाने, दिनांक १४ फेब्रुवारी, २०२३ रोजी दिलेल्य पोस्टल बॅलेट नोटिसमध्ये समाविष्ट असलेल्या व्यवसायाच्या संदर्भात, स्पष्टीकरणात्मक विधानासः पोस्टल बॅलेट नोटीस, सदस्यांची मंजूरी मिळविण्यासाठी कंपनीने २१ फेब्रुवारी, २०२३ रोजी प्रेषण पूर्ण केले आहे.

सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७ २०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२२/२०२० दिनांक १५ जून २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर, २०२०, सर्वसाधारण परिपत्रव क्र.२९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१०/२०२१ दिनांक २३ जून, २०२१ आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१ रोजी जार्र करण्यात आले. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने, कंपनीने २१ फेब्रुवारी, २०२३ रोजी पोस्टल बॅलेट नोटीस केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्या सदस्यांना पाठवली आहे ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत आणि ज्यांची नावे सदस्यांच्या नोंदणीमध्ये कंपनी किंवा १७ फेब्रुवारी, २०२३ रोजी (केंट-ऑफ तारीख) डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभदायक मालकांच्या नोंदणीमध्ये नोंदलेली आहेत.

कंपनीने आपल्या सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा प्रदान करण्यासाठी एनएसडीएलच सेवांचा सहभाग घेतला आहे. रिमोट ई-मतदान कालावधी **गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०२**' रोजी स.१०.००वा. (भाप्रवे) पासून सुरू होईल आणि शनिवार, २४ मार्च, २०२३ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) संपेल. त्यानंतर एनएसडीएलद्वारे ई-व्होटिंग मॉड्यूल अक्षम केल जाईल. सदस्यांचे मतदानाचे अधिकार कट ऑफ तारखेनुसार कंपनीच्या पेड-अप इकिटी शेअर र्कॅपिटलमध्ये त्यांच्याकडे असलेल्या शेअर्सच्या प्रमाणात असतील. सदस्यांच्या संमती किंवा असहमतीचा संवाद रिमोट ई-व्होटिंग प्रणालीद्वारेच होईल. ज्या सदस्यांची नावे कंपनीच्या सदस्य नोंदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये कट-ऑप तारखेनसार नोंदवली गेली आहेत. फक्त तेच सदस्य त्यांचे मत देण्यास पात्र असतील. सभासदान ठरावावर एकदा मत दिल्यानंतर, त्याला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही ई-मतदानाशी संबंधित तपशिलांसाठी, कृपया पोस्टल बॅलेट नोटिस पहा, कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही शेअरधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि शेअरधारकांसाठी मतदान वापरकर्ता मॅन्युअलचा संदर्भ घेऊ शकता. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याची सुविधा, कृपया **कु. पल्लवी म्हात्रे,** व्यवस्थापिका, एनएसडीएल, ई-मेल: evoting@nsdlco.in, टोल फ्री क्रमांकाशी संपर्क साधा १८०० १०२०९९० /१८०० 258830

कंपनीच्या संचालक मंडळाने श्री. नितीन आर. जोशी, कार्यरत कंपनी सचिव (सदस्य क्र.:एफसीएस- ३१३७ आणि सी.पी.क्र.१८८४) यांची पोस्टल बॅलेट आणि ई-मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने आयोजित करण्यासाठी तपासनीस म्हणून नियुक्ती केली आहे पोस्टल मतपत्रिकेचा निकाल शनिवार, २५ मार्च, २०२३ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) किंव त्यापूर्वी जाहीर केला जाईल. तपासनीसकर्त्याच्या अहवालासह नमूद केलेले निकाल बीएसई आणि एनएसईला सूचित केले जातील आणि कंपनीच्या http:/ www.marathonnextgen.com/ notes.html आणि एनएसडीएलची वेबसाइट www.evoting.nsdl.com वर देखील अपलोड केले जातील.

> संचालक मंडळाच्या आदेशानुस मॅराथॉन नेक्स्टजेन रियाल्टी लिमिटेड सही/ के. एस. राघव-कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

ठिकाण : मुंबई

स्वकर्मा फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : ८०३, लोढा सुप्रीमस, डॉ. ई मोझेस रोड, वरळी, मुंबई ४०० ०१८ दुरध्वनी क्रमांक : + ९१ २२ २४९७ ४४९७ / १८. सीआयएन : U65999MH2017PTC302033 ई-मेल: info@svakarma.com संकेतस्थळ: www.svakarma.com

संयुक्त जाहीर सूचना

ही जाहीर सूचना (१) स्वकर्मा फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड ('<mark>'स्वकर्मा')</mark> आणि २) ईएसएफ होल्डिंज २ ('**'ईएसएफ'**'), जी एक ऑफ शोअर आस्थापना आहे आणि ऑफशोअर फंडाची संपूर्ण मालकीची उपकंपनी , मास्टर डिरेक्शन नॉन बॅकिंग फायनान्शिअल कंपनी - नॉन सिस्टेमिकली इम्पॉर्टन्ट - नॉन डिपॉझिट टेकिंग कंपनी (रिझर्व्ह बँक) निर्देश २०१६ अनसार, डीएनबीआर. पीडी ००७/ ०३. १०. ११९/ २०१६– १७ दिनांकीत १ सप्टेंबर २०१६ ("आरबीआय मास्टर डिरेक्शन")

पार्श्वभूमी

- (१) स्वकर्मा (कंपनी) ची स्थापना कंपनी कायदा २०१३ अनुसार झाली आहे (सीआयएन क्रमांक : यु६५९९९ए एच २०१७ पीटीसी ३०२०३३) आणि जिची नोंदणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (नोंदणी क्रमांक एन – १३. ०२२५१) अनुसार नॉन बॅकिंग फायनान्शिअल कंपनी – नॉन सिस्टिमॅकली इम्पॉर्टेन्ट – नॉन डिपॉझिट टेकिंग कंपनी म्हणून झाली आहे आणि ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय ८०३, लोढा सुप्रीमस, डॉ. ई मोझेस रोड, वरळी, मुंबई ४०० ०१८ येथे आहे.
- (२) स्वकर्मा यांचा स्वतःची वाढ आणि विस्ताराकरिता भांडवल उभारणीचा विचार आहे आणि त्या नुसार ईएसएप यांनी सब्स्क्रिप्शन टू कम्प्लसरीली परिवर्तीत प्रेफरन्स शेअर्स ऑफ स्वकर्मा यांच्या माध्यमातून गुंतवणूक करण्या स्वारस्य दाखविले आहे. ("प्रस्तावित व्यवहार"), ईएसएफ हा ग्रोथ इक्रिटी फंड आहे आणि लॉना टर्म कॅपिटल ऍप्रिसिएशन हा त्यांचा उद्देश आहे आणि जी भारतात सूक्ष्म, लघु आणि माध्यम आकाराच्या उद्योगांन (''एमएसएमई'') ती रुफटॉप सोलर फायनान्स करते. ईएसएफ यांचा अनभव लक्षात घेता. त्यांचा नावलौकिव लक्षात घेता आणि त्यांचे कौशल्य लक्षात घेता, स्वकर्मा यांनी प्रस्तावित व्यवहार मान्य केला आहे.
- प्रस्तावित व्यवहार पूर्ण झाल्यानंतर ईएसएफ स्वकर्मा यांच्यामधील छोटा हिस्सा कायद्याअनुसार ताब्या घेणार आहे. स्वकर्मोंचे सध्याचे संचालक मंडळात सुधारणा करण्यात येईल आणि त्यात २ अतिरित्त नामनिर्देशित संचालक ईएसएफ यांच्याकडून असतील. स्वकर्मा यांना त्यासाठी आरबीआय यांनी पत्र डिओएस सीओ. आरएसजी. क्रमांक एस ७५३५/०२.१३.००१/२०२२-२३ दिनांकीत १० फेब्रुवारी २०२३ अन्वये प्रस्तावित व्यवहारासाठी मान्यता दिली आहे. प्रस्तावित व्यवहार पूर्ण झाल्यानंतर स्वकर्मा यांचे सध्यार प्रवर्तक व्यवस्थापन नियंत्रणात प्रवर्तक म्हणून कायम असतील
- या संदर्भातील प्रस्तावित व्यवहाराच्या संदर्भात कोणतेही स्पष्टीकरण आणि/ किंवा माहिती हवी असल्यास स्वकर्मा यांच्याशी ही सूचना जारी झाल्याच्या तारखेपासून ३० (तीस) दिवसांत श्रीमती आयुषी ठाकुरिया कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स अधिकारी, यांच्याशी स्वकर्मा यांच्या नोंदणीकृत कार्यालयात अथवा

ई-मेलच्या माध्यमातून info@svakarm.com येथे संपर्क साधावा. स्वकर्मा फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने आणि त्यांच्या करिता

कल्पना अय्यर, एमडी आणि सीईओ ईएसएफ होल्डिंग्ज २ यांच्या वतीने आणि त्यांच्या करिता

राजीव सिटुल, प्राधिकृत अधिकारी



प्रयत क्रमारी क्रमल नारायण जाधव यांचे अचात कायदेशीर वारसदार

दिनांक: २३.०२.२०२३

शाखा कार्यालय वरळी. दकान क्र.२. तळमजला. हरगन हाऊस. मंबई-४०००१८. दूर.:०२२-२४९३१२९६, ई–मेल:bo037520@mail.pnb.co.in

सही/-

फ्लंट क्र.३०३, ३रा मजला, ए विंग, शिव महिमा को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., गीता भवन लेन, नवघर रोड, भाईंदर (पुर्व), जिल्हा ठाणे-४०११०५. सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी

इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना संदर्भ: मे. कमल नारायण जाधव यांच्याद्वारे घेतलेली कर्ज सुविधा/खाते क्र.०३७५३०६४०२६५३ तुम्ही **मे. कमल नारायण जाधव (मयत),** फ्लॅट क्र.३०३, ३रा मजला, ए विंग, शिव महिमा को–ऑप. हौिसं

सोसायटी लि., गीता भवन लेन, नवघर रोड, भाईंदर (पुर्व), जिल्हा ठाणे–४०११०५ यांनी खालील कर्ज सुविधा ०४.११.२०२२ रोजी शिल्लक थकबाकी (रु.) अ.क्र. सुविधा मर्यादा (रु.)

गृहकर्ज १२,00,000.00

हफ्ते/व्याज/मद्दल रक्कम भरणा न केल्याने सदर खाते भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशनानुसार नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये दिनांक ०१.०७.२०२१ रोजी वर्गीकृत करण्यात आले. दिनांक १२.०५.२०२१ रोजीचे पत्रानुसार वरील सुविधेअंतर्गत देय थकबाकी रक्कम अधिक व्याज व इतर शुल्क जमा करण्यास आम्ही मागणी/आवाहन केले होते दिनांक ०४.११.२०२२ रोजी बँकेकडे देय रक्कम रु.५,४४,७५२/ – (रुपये पाच लाख चव्वेचाळीस हजार सातशे बावन्न फक्त) अधिक पुढील व्याज असे आहे (यापुढे प्रतिभूत ऋण म्हणून संदर्भ).

परोक्त सदर सुविधेअंतर्गत थकबाकी प्रतिभुतीकरिता **मे. कमल नारायण जाधव** यांनी फ्लॅट क्र.३०३, ३रा मजल र विंग, शिव महिमा को–ऑप. हौसिंग सोसायटी लि., गीता भवन लेन, नवघर रोड, भाईंदर (पुर्व), जिल्हा ठाणे– ४०११०५ या जागेबाबत प्रतिभुती हित दिले होते. आम्ही तुम्हाला कळवित आहोत की, सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात रक्कम **रु.५,४४,७५२/– (रुपये**

पाच लाख चव्वेचाळीस हजार सातशे बावन्न फक्त) तसेच रक्कम जमा होईपर्यंत करारदराने पुढील व्याज जमा करावे. यात कसूर केल्यास सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सदर कायदा) चे कलम १३(४) अन्वये बँकेला उपलब्ध इत अधिकारासह तरतुदीप्रमाणे काही किंवा सर्व अधिकारांचा वापर बँकेकडून केला जाईल. तुमच्याकडून प्रतिभूत ऋणाचा भरणा न केल्यास बँकेद्वारा अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या प्रतिभूत मालमत्तेचे तपशील खालीलप्रमाण् म्लॅट क्र.३०३, ३रा मजला, ए विंग, शिव महिमा को–ऑप. हौसिंग सोसायटी लि., गीता भवन लेन, नवघर रोड भाईंदर (पुर्व), जिल्हा ठाणे-४०११०५ प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतुदी

अन्वये कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

येथे सूचना देण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम १३ नुसार तुम्हाला आमची लेखी अनुमती प्राप्त केल्याशिवाय वर नमुद प्रतिभूत मालमत्तेची विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे (व्यवसायाचे दैनेंद्रिन कामकाजाव्यतिरिक्त) हस्तांतर करण्यापासून तुम्हाला रोखण्यात येत आहे. तुम्हाला येथे सूचना देण्यात येत आहे की, सदर वैधानिक हुकूमनामाचे सदर कायद्याच्या तरतुदीअंतर्गत उछ्लंघन

कोणत्याही कारणास्तव व्यवसायाच्या सर्वसाधारण कामकाजामध्ये प्रतिभूत मालमत्तेची विक्री किंवा भाडेपट्ट्य देल्यास विक्री प्रक्रियेतुन आलेली मिळकत किंवा उत्पन्न बँकेकडे जमा करावे. तुम्ही याबद्दल योग्य खाते नियमीत

इतर प्रतिभूत मालमत्तेवर अंमलबजावणी करण्याचे अधिकार आमच्याकडे राखून आहेत. सदर सूचनेअंतर्गत केलेल्या मागणीची कृपया पूर्तता करावी आणि गैरसोय टाळावी. अपूर्तता केल्यास तुमच्य विरोधात योग्य ती कारवार्ड केली जार्डल आणि येणारे सर्व शल्क व परिणामाकरिता तम्ही जबाबदार असाल.

सदर सचना ही डीआरटी/न्यायालया समक्ष कायदेशीर कारवाई करण्यासाठी बँकेच्या पर्वग्रहाशिवाय आहे. आपले विश्वार पंजाब नॅशनल बँकेकरित निलीमा बिडवाः मख्य व्यवस्थापिक

ु प्राधिकत अधिकार्र

वी इंडियन ह्युम पाईप कंपनी लिमिटेड सीआयएन:एल५१५००एमएच१९२६पीएलसी००१२५५

नोंदणीकृत कार्यालय: कन्स्ट्रक्शन हाऊस, ५, वालचंद हिराचंद रोड, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१. **दूर.:**+९१ 22-22686098. +98-22-80986868. **फॅक्स:**+98-22-22646663. ई-मेल:info@indianhumepipe.com, वेबसाईट:www.indianhumepipe.com

जाहीर सूचना

पोस्टल बॅलेट आणि रिमोट ई-व्होटिंग माहितीची सार्वजनिक सूचना . कंपनी कायदा, २०१३ (कायदा) च्या कलम १०८ सोबत वाचलेल्या कलम ११० च्या तरतदींनसार आणि इत

सर्व लागू तरतुदी, जर काही असतील तर, कंपनीच्या नियम २० आणि २२ सहवाचिता (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ (नियम), सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस्) रेग्युलेशन्स २०१५ (सेबी सूची विनियम) चे नियमन ४४, मंत्रालयाने जारी केलेल्या सामान्य परिपत्रकांसह कॉर्पोरेट घडामोडींचे (एमसीए) वेळोवेळी (एमसीए परिपत्रके), टपाल मतपत्रिकेची पुचना त्यासोबत जोडलेल्या स्पष्टीकरणात्मक विधानासह (सूचना) कंपनीच्या स्वतंत्र महिला संचालक म्हणून सुचेता एन. शहा यांची पुनर्नियुक्ती करण्यासाठी विशेष ठरावाद्वारे त्यांची मंजुरी मिळविण्यासाठी शुक्रवार, १७ . केब्रुवारी २०२३ रोजीच्या नोंद तारखेला इलेक्ट्रॉनिक पध्दतीद्वारे ज्या सदस्यांचे ईमेल आयडी कंपनी/ डिपॉझिटरीजमधील नोंदींमध्ये नोंदवले गेले आहेत त्यांना रीतसर पाठवण्यात आले आहे.

गोस्टल बॅलेट नोटिसमध्ये नमूद केलेल्या व्यवसायासाठी, कंपनी सर्व सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्यास सक्षम करण्यासाठी दूरस्थ ई-मतदान सुविधा प्रदान करत आहे. कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लेमिटेड (एनएसडीएल) च्या सेवा आपल्या सर्व सदस्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा पुरवण्याच्या हेतूने प्रदान

गक्त्रज्ञपोस्टल बॅलेट वेळापत्रकाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:-

अ.क्र.	तपशील	वेळापत्रक
٤.	मतदान सुरू होण्याची तारीख आणि वेळ	२४.०२.२०२३ सकाळी ९:०० (भाप्रवे)
٦.	मतदान संपण्याची तारीख आणि वेळ	२५.०३.२०२३ संध्याकाळी ५:०० (भाप्रवे)
₩.	ज्या वेबसाइट्समध्ये पोस्टल बॅलेटची सूचना उपलब्ध आहे	www.indianhumepipe.com www.evoting.nsdl.com, www.bseindia.com www.nseindia.com

ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंदवले गेले आहे. त्याला रिमोट ई-मतदानाद्वारे पोस्टल बॅलेटद्वारे प्रस्तावित ठराव) पास करण्याकरिता मत देण्याचा अधिकार असेल. आणि त्या तारखेला सदस्य नसलेल्य <u> होणत्याही व्यक्तीने या पोस्टल बॅलेट नोटिसचा केवळ माहितीच्या उद्देशाने विचार करावा</u>

रमसीएच्या परिपत्रकांनुसार, टपाल मतदान फॉर्मची हार्ड कॉपी आणि टपाल प्रीपेड स्व-संबोधित व्यवसार प्रतिसाद लिफाफा सदस्यांना या पोस्टल मतपत्रिकेसाठी सदस्यांना पाठवण्यात आलेला नाही.

नदस्यांना विनंती केली जाते की त्यांची सहमती किंवा असहमती रिमोट ई-मतदान प्रणालीद्वारेच कळवा. रिमोट ई-मतदानाची पद्धत आणि सूचना, पोस्टल मतपत्रिकेची सूचना प्राप्त करण्यासाठी ईमेल पत्ते नोंदणी करणे

नॉगिन आयडी आणि संकेतशब्द प्राप्त करणे तपशीलवार पोस्ट मतपत्रिकेच्या नोटिसमध्ये दिले आहे. ई-मतदानाशी संबंधित तपशिलांसाठी, कृपया टपाल मतदान सूचना पहा. कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि भागधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता मॅन्युअल https://www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध आहे. ई-व्होटिंगच्या सुविधेशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, कृपया कु. पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापक, एनएसडीएल, ४था मजला, 'ए' विंग ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०००१३, ई-मेल evoting.nsdl.co.in, टोल फ्री क्रमांक: १८०० १०२० ९९०/१८०० २२४ ४३० शी संपर्क साधा.

कंपनीच्या संचालक मंडळाने **श्री.जे. एच. रानडे (एफसीएस ४३१७)** किंवा त्यांना अपयशी ठरवणारे**, श्री सोहन जे. रानडे (एसीएस ३३४१६)** किंवा त्यांना अपयशी ठरवणारे, **सुश्री तेजस्वी पी. जोगल (एसीएस** २९६०८), (त्यापैकी कोणीही), जेएचआर अँड असोसिएट्सचे भागीदार, कार्यरत कंपनी सचिव, पोस्टल नतपत्रिका आणि रिमोट ई-मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शी पद्धतीने आयोजित करण्यासाठी तपासनीस म्हणून नियुक्त केले गेले आहे.

तदस्यांना विनंती आहे की रिमोट ई-वोर्टिग **शनिवार, २५ मार्च, २०२३ रोजी सार्य.५.००वा. समाप्त होईल** (बंद होण्याची तारीख) आणि रिमोट ई-व्होटिंग पध्दत बंद होण्याच्या तारखेनंतर एनडीएसएलद्वारे मतदानासार्ठ

तपासनीसांच्या अहवालासह रिमोट ई-मतदानाद्वारे पोस्टल मतपत्रिकेचे निकाल **सोमवार. २७ मार्च. २०२३** रोजी किंवा त्यापर्वी जाहीर केले जातील आणि कंपनीच्या www.indianhumepipe.com वेबसाईटवर आणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाइटवर प्रदर्शित केले जातील.

> मंडळाच्या आदेशान्वये दी इंडियन ह्युम पाईप कंपनी लिमिटेडकरिता सही/

एस.एम. मांडके उपाध्यक्ष - कंपनी सचिव दिनांक : २३.०२.२०२३ एफसीएस:२७२३

For and on behalf of the Acquir दिनांक: २३ फेब्रुवारी, २०२३ Rahul Anandrao Bhargav ठिकाण: मुंबई